

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि/यु.6/५७४/23

टोकन क्र. 41202400005199

दिनांक -04/03/2024

सादर

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 41CI009385300

अर्जदार यांनी दिनांक 22/02/2024 रोजी श्री. कांतीलाल लक्ष्मीदास लाड, पत्ता- चाळ क्र. ९, ज्योती कॉलनी, सखाराम नगर, उल्हासनगर ४, मालमत्ता क्र. 41CI009385300 महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेकरीता अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार महापालिका कर आकारणी दफ्तरी नोंदवहीत मिना कांतीलाल लाड या नावाची नोंद असून मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरीता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्राचा तपशिल खालीलप्रमाणे.

- १) कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२३-२४ करीता
- २) कै. मिना कांतीलाल लाड यांचे मृत्यु दि. १०/०५/२०१२
- ३) श्री. कुणाल कांतीलाल लाड व श्री. कांतीलाल लक्ष्मीदास लाड यांचे नोटरी रिलीज डीड क्र. ४६४ दि. १२/०२/२०२४
- ४) नोटरी हमीपत्र/ताबा पावती क्र. ४६५ दि. १२/०२/२०२४
- ५) स्थानिक वर्तमान पत्र दै. उल्हास विकास दिनांक १८/०२/२०२४
- ६) अर्जदाराचे प्रतिज्ञा पत्र सादर



लिपीक


उपरोक्त कागदपत्रान्वये मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 41CI009385300 अन्वये नोंद असलेल्या मिळकती करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून श्री. कांतीलाल लक्ष्मीदास लाड या नावाची नोंद वर्ष २०२३-२४ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचे अहवालानुसार प्रस्तावित

उप-कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	517-18
Receipt No.	15733/1574
Date	04/03/2024
Sign	



No. UMC:TD:UNIT- 6 : 457 :23
 Register No. 41202400005199

Date : ०४/०३/२०२४
 Prop. No. 41CI:009385300

To,
Mr. Kantilal Laxmidas Lad
 Chawl No. 9 Jyoti Colony, Sakharam Nagar
 Ulhasnagar- 421004

Sub : Mutuation of Entry as a **Occupier** in respect of Property bearing
 Prop. No **41CI009385300** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 22/02/2024

Sir,

Your name has been entered in place of **Mrs. Meena Kantilal Lad** under Ward
 No. 41 Prop. No **41CI009385300** as a person primarily liable to Property Tax

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following
 documents.

1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
2. Conveyance Deed (CD)	No.-----	Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar	No.-----	Dt -----
4. Partition deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
05. Gift deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
6. Mortgage deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
7. Lease deed registered with Registrar of assurance	No.-----	Dt -----
8. Letter of Administration granted by court	No.-----	Dt -----
9. Death Certificate of deceased	No.-----	Dt -----
10. Indemnity bond	No. 465	Dt 12/02/2024
11. Objection Notice published in the News paper Namely Ulhas Vikas	No.-----	Dt 18/02/2024
12. Registered Will	No.-----	Dt -----
13. Probate of will	No.-----	Dt -----
14. Heir ship Certificate issued by competent court	No.-----	Dt -----
15. Unregistered Instrument attested by Notary Release Deed	No. 464	Dt 12/02/2024

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall
 notbe construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information
 contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry
 without prejudice to the rights of prosecution against you.

Amoljoni
 11-3-2024



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation